

जिल्हा परिषदेकडील निरुपयोगी व विनावापर  
पडून असेलेली जुनी यंत्रसामुग्री व वाहने यांची  
विल्हेवाट लावण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग**

**शासन परिपत्रक, क्रमांक झेडपीए २०१३/६६१/प्र.क्र.१२२/पंरा-१**

बांधकाम भवन, तळमजला, २५ मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई- ४०० ००१

तारीख: २४ सप्टेंबर, २०१३

**वाचा -**

- १) शासन निर्णय, क्रमांक: जेईपी १०९९/प्र.क्र. १३५/०५, दिनांक ३१ ऑगस्ट, १९९९.
- २) शासन निर्णय, क्रमांक: जेईपी १०९६/सीआर ३५८८/२६, दिनांक २२ नोव्हेंबर, २०००.
- ३) शासन परिपत्रक, क्रमांक: पंरास १००८/५३२/प्र.क्र. ६२/ पंरा-१, दिनांक २१ ऑगस्ट, २००८
- ४) शासन परिपत्रक, क्रमांक: झेडपीए १००९/१३८१/प्र.क्र.१४/पंरा-१, दिनांक २२ जुलै, २००९

**शासन परिपत्रक :-**

जिल्हा परिषदेकडील निरुपयोगी व विनावापर पडून असलेली यंत्रसामुग्री / वाहने विहित पद्धतीने निर्लेखित करून त्यांची जाहीर लिलावाने विक्री करण्याबाबत शासनाने संदर्भाधिन शासन निर्णय तथा परिपत्रकान्वये विहित कार्यपद्धती निश्चित केली आहे. शासनाने यासाठी शासन निर्णय, दिनांक २२ नोव्हेंबर, २००० अन्वये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. तरीदेखील राज्यातील अनेक जिल्हा परिषदांनी त्यांचेकडील निरुपयोगी यंत्रसामुग्री व वाहनांची अद्याप विल्हेवाट लावलेली नाही, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. अशी अत्यंत जुनी व निरुपयोगी यंत्रसामुग्री अथवा वाहने वेळीच निकाली न काढल्यास ती अधिक खराब होऊन विक्रीद्वारे होणाऱ्या किंमतीमध्ये घट येते. शिवाय विकास कामांसाठी उपलब्ध होणारा निधी त्यामुळे गुंतून पडतो व विनाकारण जागा व्यापली जाते.

२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना पुन्हा निदेश देण्यात येत आहेत की, संदर्भाधिन शासन निर्णय व परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांनुसार जुनी यंत्रसामुग्री, वाहने, निरुपयोगी वस्तु इ. यांची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही त्वरीत करावी.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१३०९२४१५११४९६०२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

श. र साबळे

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. विभागीय आयुक्त (सर्व)
२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
३. निवडसंग्रह पंरा- १